

अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतूदीमध्ये  
सुधारणा--विवाहित मुलीस अनुकंपा  
नियुक्तीस पात्र ठरविणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: अकंपा १०१३/प्र.क्र.८/आठ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: २६ फेब्रुवारी, २०१३.

वाचा —

- १) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१३/२३३५/ प्र.क्र.१० / १३/आठ, दिनांक २६/१०/१९९४
- २) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१५/ प्र.क्र.३४अ/आठ, दिनांक २३/८/१९९६
- ३) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००६/ प्र.क्र. १७४/०६/आठ, दिनांक १७/७/२००७

प्रस्तावना —

संदर्भाधिन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना अंमलात आली. अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबीयांमध्ये दिवंगत राज्य शासकीय कर्मचा-याची पती/पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी अथवा मृत्युपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला/घेतलेली मुलगा/अविवाहित मुलगी, दिवंगत शासकीय कर्मचा-याचा मुलगा हयात नसेल व त्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईका व्यतिरिक्त अन्य कोणीही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून, केवळ अविवाहित शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा अविवाहित बहीण, घटस्फोटीत/परित्यक्ता/विधवा मुलगी/बहीण ही नियमानुसार नेमणुकीस पात्र नातेवाईक मानण्यात

येतात. यानुसार कर्मचा-याची विवाहित मुलगी ही अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र समजण्यात येत होती. या संदर्भात श्रीमती अपर्णा झांबरे विरुद्ध सहायक अधिक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ व इतर प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई / मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अनुकंपा नियुक्तीसाठी विवाहित मुलीला पात्र ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

### शासन निर्णय—

दिवंगत राज्य शासकीय कर्मचा-याच्या कुटुंबामध्ये फक्त विवाहित मुलगी हे एकमेव आपत्य असल्यास किंवा त्यांचे कुटुंब फक्त विवाहित मुलीवर अवलंबून असेल अशा प्रकरणी दिवंगत शासकीय कर्मचा-याची विवाहित मुलगी ही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहिल.

२) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना त्या उमेदवाराकडून (विवाहित मुलीच्या बाबतीत तिच्यासह तिच्या पतिकडूनही) दिवंगत शासकीय कर्मचा-याच्या कुटुंबीयांचा तो/ती सांभाळ करील असे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहिल. मात्र अनुकंपा तत्वावर एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर तो/ती (उमेदवार) कुटुंबीयांचा सांभाळ करित नसल्याचे आढळल्यास त्याची/तीची शासन सेवा तात्काळ समाप्त करण्यात यावी. तरी यासंदर्भात आवश्यक हमीपत्र (undertaking) नियुक्तीपूर्वी यापुढे उमेदवारांकडून स्टॅप पेपरवर घेण्यात यावे.

अविवाहित मुलीला अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतर तिचा विवाह झाल्यास विवाहाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत तिच्या पतिकडूनही तसे हमीपत्र घेण्यात यावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०२२६१६३३०६५३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्री. प्र. पाटील)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, मलबार हिल मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
४. मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. सर्व विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य.
६. मा.मुख्य सचिव
७. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभाग,
९. प्रबंधक मूल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१०. प्रबंधक अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
११. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१२. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
१३. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
१४. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधान परिषद), मुंबई,
१५. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,

१६. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
१७. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
१८. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) मुंबई,
१९. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
२०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२१. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२२. मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,
२३. सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी,
२४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
२५. निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
२६. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
२७. निवड नस्ती